N R AGARWAL INDUSTRIES LTD



May 10, 2022

To, The General Manager BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001 To,
Asst. Vice President,
National Stock Exchange of India Ltd. Exchange
Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai,
Maharashtra 400 051

Scrip code : 516082 NSE symbol : NRAIL

Sub: Newspaper Clipping For Board Meeting Notice

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, newspaper clipping of Board Meeting to be held on Thursday May 19, 2022 published in the Business Standard and Mumbai Lakshadweep are enclosed.

Thanking you,

Yours faithfully,

FOR N RAGARWAL INDUSTRIES LIMITED, POOJA HITESH DAFTARY, DN: cn=POOJA HITESH DAFTARY, c=IN, st=MAHARASHTRA, c=Personal, serialNumber=9535de22d1986cata15e1c0dd53b 08855c7ad10cedd09cdd7c380a8657ce1c49

Date: 2022.05.10 11:16:49 +05'30'

Pooja Daftary

Company Secretary & Compliance Officer

Encl..: As stated above

GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LTD. Regd. Office: GSK House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 his is to inform the general public that Original share certificate(issued by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, the details of which are as mentioned below, have been lost / misplaced and an application has been made by the holder(s) for issuance o

duplicate Share Certificate(s) in respect thereof.

Name of Shareholder Punit Mehrotra	Folio No.	Certificate No(s). From	Certificate Ko(s).	Distinctive Number(s).	No. of Securities	No. of Securities
Shareholder		36414	36414	6459291	6459310	20
		94741	94741	10334096	10334105	10
	0128363	144826	144826	13932947	13932956	10
		424477	424477	28408808	28408816	09
PUNIT		802973	802981	36874619	36874667	49
MEHROTRA		36302	36302	0006456396	0006456415	20
		94679	94679	0010333230	0010333239	10
	0128107	144769	144769	0013932166	0013932175	10
		424394	424394	0028407612	0028407620	09
		802448	802456	0036866911	0036866959	49

Any person, who has a claim in respect of the said shares of bjection to the issuance of the duplicate share certificate should odge such claim with the Company at its Registered Office with 15 days from the publication of this notice or else the Company wil ceed to issue duplicate certificate(s) in favor of the holder(without any further delay.

Name of the holde Date : 10.05.2022 **PUNIT MEHROTRA**

HAVE A

GOOD

BUSINESS

MORNING!

To book your copy,

SMS

reachbs to 57575 or

email us at

Business Standard

Insight Out

order@bsmail.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that, Mr. Vaman Antha Jathan is the owner in espect of Flat No. CF/105 of Javrai Naga o-operative Housing Society Ltd., at: Manay Mandir Complex, Sector-II, Ambad Road, Dewanman, Vasai (W), Tal. Vasai, Dis Palghar 401202. Mr. Vaman Antha Jatha eceased on 3rd July 2021. Mrs. Meenakshi Vaman Jathan, wife of lat

Mr. Vaman Antha Jathan made an applicatio to the society for membership and for transfer of the share and interest in respect of flat no CF/105. Any persons having any claim, righ title or interest in the said flat by virtue of inheritance or by virtue of possession of otherwise in any manner whatsoever are hereby requested to make the notice in writir alongwith relevant documents to th undersigned at society within 15 days from the date of publication of the notice. claims/objections are received within the period prescribed, society shall be free t deal with the shares and interest of the deceased member in the property of the society in such manner above the flat/share will be transferred in the name of applicant.

Place: Vasai Date: 10/05/2022

Jayrai Nagar CHS Ltd Manav Mandir Complex, Sector-I Ambadi Road, Dewanman, Vasai (V Dist: Palghar 401 202

PUBLIC NOTICE

Late Mr. VINCENT THOMAS LEMOS,

nember of MARYLAND RESIDENC

No. 301, on the Third floor, B wing, in the

society having address at, Kaul's Heritage City, Bhabola, Vasai Road (W) Tal. Vasai, Dist. Palghar, died or

13/04/2022 without making an

The Society intends to transfer the shares and the said Flat in the name of

his wife MRS. JACINTA VINCENT

LEMOS. The other legal heirs of the deceased have given their no objection

for the said transfer. Claims/Objection

are hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and

nterest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication o this notice, with copies of such

documents and other proofs in support his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property

of the society, or to us at the below mentioned address. If no claims objections are received within the period

prescribed above, the shares an

nterest of the deceased member in the

Capital/property of the society shall transfer the said flat along with its share in the name of MRS. JACINTA VINCENT

LEMOS, in such manner as is provided under the bye-laws of the society. Adv. Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar

Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar. Mob : 9890079352 Date: 10/05/2022

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that, KIRAN HANUMANT MANE is

bona fide member SHERIFF & CHANDULAL CO OP HSG SOC

LTD, GOLD FILLED COMPOUND

SION BANDRA LINK ROAD

DHARAVI, MUMBAI 400017 and

owner of Flat No A-181,1ST Floor

in the said Society, state and

declared that the Original

Agreement and Registration Receipt of document No BBE-2318/1997 between (1) K. M.

DEVELOPERS and Mrs. INDIRAN

M. is misplaced and not traceable

Kiran Mane has registered the

missing complaint in the Dharav

Police station and on the basis of his

statement he is transferring the said

flat to new purchaser Vinod Gupta &

Sunita Gupta if any person is

having any claims, interest in the

said original Agreement if any the

indersigned Advocate hereby

nvites claims or objections, for the

transfer of the said Flat on the basis

claims/objections kindly intimate the

undersigned advocate alongwith

the relevant documents to suppor

their claims/objections within

days from the date of publication of

this notice. In absence of any claim

within stipulated period, it shall be

deemed that the property has no

Adv. S. M. KANADE

Advocate High Court 17, Gold Filled Plaza,

9892788290

Sion Bandra Link Road

Sion West, Mumbai 400017

claim by virtue of lost Agreement.

In case of any

of certified copy

Place: Mumbai

Date: 10.05.2022

nination or a WILL.

SURAJ PRODUCTS LIMITED

CIN-L26942OR1991PLC002865 Regd. Off.: Vill.: Barpali, P.O.: Kesrama Rajgangpur, Dist. : Sundargarh,

NOTICE Pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 20th day of May, 2022 to inter alia transact the following business:

1. To consider and approve the Standalone Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2022.

2. To recommend final dividend if any for the year ended on 31st March, 2022. 3. Any other item, if any with the

permission of the Chair. By order of the Board A. N. Khatua Company Secretary Date: 09.05.2022

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my clien MS. MRUDULA PARAB, intend to purchase m MR. PRASAD U. PATIL, his Flat No F/104, 1st Floor, Gorai Mangalmurti Apt. CHSL, Plot No. 5, L. T. Road, Borivali (W), Mumbai-92, bearing CTS No. 19, Village Taluka - Borivali, MSD, together with 5 (Five) fully paid up shares bearing distinctive No. from 471 to 475 (both inclusive) under share certificate No. 005 certificate No.095.

Any person having any claim in the above mentioned flat, by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, inheritance possession, lease, tenancy, license aintenance, lien or otherwise howsoever. heraby required to intimate in writing through registered post to my office A-001, Ground floor, Saryu CHS, Suchidham, Film City Road, Malad (East), Mumbai-400097, within Fifteen (15) days from the publication of this notice, of his/her/t their such claim, if any, with supporting documents, failing which the ell transaction shall be completed in respeof the aforesaid said Flat without an rence to such claim/s and the claim/s any, of such person/s shall be treated a aived and not binding on my client

lumbai, dated this 10th May, 2022 MRS. SAVITA N. MALKAMPATE Advocate for MS, MRUDULA PARAB

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that, RITA RAJESH BABARIA A-33, 3RD FLOOR, A WING, GOLD FILLED HEIGHTS CHS LTD., GOLD FILLED COMOUND, CTS No. 528, SION BANDRA LINK ROAD, DHARAVI MUMBAL 400017 admeasuring about 465 sq feet carpet area the said flat stands in the name of her nusband late Mr. RAJESH VRAJLAL

BABARIA who has expired on 07.02.2012 leaving behind (1) Mrs. Rita Rajesh Babaria –Wife (2) Mrs. Mansi Bhavesh Shah –married laughter and (3) Mr Jigar Rajesh Babaria –Son as only legal heirs. Whereas Mrs. Mansi and Jigar has

executed and registered Release deed in favour of Mrs. Rita Rajesh Babaria on 29.11.2019 and egistered with office of Sublegistrar under document No BBE 1/13373/2019.

Now the owner i.e. Rita Raiesh Babaria intent to sale the said to Mrs. SHALINI BHIMRAO KAMBLE and Mr. SUDHAKAR BHIMRAO
KAMBLE jointly for Valuable KAMBLE jointly for Valuable consideration. Accordingly both parties agreed to complete ransaction before that in case any one having of any claims/objections /right /Interest in the said Flat premises kindly intimate the undersigned advocate alongwith the relevant documents support his/her/their hobjections/rights within 07 days from the date of publication of his notice. In absence of any clain objection within stipulated period, shall be deemed that the proper nas no claim by virtue the said Flat And my Party shall proceeds to complete the said transaction by executing Sale Deed/Agreeme and any other documents in the name of Purchaser.

Place: Mumbai Date: 10.05.2022

Sd/-Adv. S. M. KANADE Advocate High Court 17, Gold Filled Plaza, Sion Bandra Link Roa Sion West, Mumbai 40001: M. No. 9892788290

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Deepak Fertilizers and Petrochemicals Coprn Ltd Equity Shares of the Company having Reg Office at Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411 036, Maharashtra, India. have been lost / misplaced and the holder I Rachana K.Agarwal Legal Heir of deceased of the said Equity Shares Holder have applied to the Company to issue duplicate Shar

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any

iurtherint	mation.			
Folio No.	Name of Shareholder	No of Shares	Distinctive Nos From - to	Certificate no From - to
034338	Late Mr. Kishore B. Agarwal	50	5039011-5039060	100844
034338	Late Mr. Kishore B. Agarwal	25	28170976-28171000	221766
034338	Late Mr. Kishore B. Agarwal	25	50020976-50021000	621766

Place : Mumbai

Rachana K. Agarwal (wife & legal Heir) New Name of Shareholde

N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 Corporate Identification Number: L22210MH1993PLC133365 Tel:67317500/Fax: 2673 0227/2673 6953 Email: admin@nrail.com Website: www.nrail.com

NOTICE

Pursuant to the Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, May 19, 2022 to inter-alia consider and approve:

 Audited Financial Statements for the year ended 31.03.2022 Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2022

Declaration of dividend, if any, for the financial year ended 31.03.2022 The Board Meeting Intirnation is also available on the website of the company at http://nrail.com news.html and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.bseindia.co

> For and on behalf of the Board Pooja Daftar

NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that Following share Certificate of Indusind Bank Ltd $\,$ having registered office at 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment Pune-411001

,	Delica in the local in the loca				
r 5.	Name of the Shareholder	Folio No	Certificate No	Distinctive No	No. of Shares
	Gopi Rochiram Amamani	00041565	130019-130063	111925901-111930400	4500

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the company or its Registrar and Transfer Agent Link Intime India Pvt Ltd C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (west) Mumbai, Maharashtra 400083 with in 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates

Place: Mumba Date:09/05/2022 Name of Applicant

APPENDIX - IV (Rule 8(1)) Possession Notice (For Immovable Property)

DCB BANK

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Limited, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and on exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued the demand notice calling upon the following borrowers to repay the amount being mentioned against their names;

Name of Borrowers/ Guarantors: 1) M/s. Dye O Tex Dyestuff & Intermediate Pvt. Ltd., 2) Mr. Ajay Sheth, 3) Mr. Vijay Sheth, 4) M/s. Dye O Tex

Description of Secured Asset: 408, Adamji Building, 4th Floor, 413, Narsi Natha Street, Masjid Bunder- 400009

Outstanding Dues: Demand Notice Date: Rs. 1,13,02,174.53/-04.05.2021

ogether with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date of ayment within 60 days from the receipt of the said notice. The Borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the Properties described herein above in exercise of powers

onferred on them under section 13(4) of the said act read with rule 9 of the said rules or the possession date mentioned above against their names. The Borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties mentioned above and any dealings with the properties will be subject to the

charge of the DCB Bank Limited, for the amount mentioned herein above. Please take note that if Borrower / Mortgagors / Guarantors fail to repay the amount we will

put the property for auction on "AS IS WHERE IS" basis in future. Authorised Officer Date: 10.05.2022

DCB BANK LIMITED Place: Mumbai

Form No. URC - 2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai, that M/s. Environmental Management Centre LLP, a LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as company limited by shares. The principal objects of the Company are as follows:

 To focus on strategic consulting services and products in the area of environmental management and sustainability supported by research, innovation, knowledge management and training and capacity building. Core areas include but not limited to environmental policy and planning, environmental and social impact assessment environmental and social management system and frameworks, due diligence audits covering environmental site assessment energy, health & safety considerations, geospatial analyses and environmental data analytics, responding to climate change mitigation and adaptation and carbon management, circular economy, ESG and climate related reporting and communication. Through the mentioned services, harmonize economic, environmental and social consideration in the governance business logic, development plans and policy frameworks to guide projects and programs for putting sustainability in practice.

To remain proactive, retain lead position in the niche area of environmental management in India as well as overseas LLP will continually adapt to changing situations, market demands and interest of client/ Partners by reconfiguring/ expanding

b. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at Unit No 1308, 13th Floor, B-wing, Kohinoor Square, Shivaji Park, Dadar (W), Mumbai City 400 028 IN.

I. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (ICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana), PIN Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

ated this 09th day of May, 2022

Name of Applicant Prasad Madhav Modak
 Kiran Prasad Modak

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-IX IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, Sasmira Building Worli, Mumbai - 400 030. PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report No, ACC/IX) 2126/ 2020.

Filed by: Bipin Amarchand Gala In the matter of NAVANEET FOUNDATION Registration No. PTR No. E/29877(MUM)

All Concerned having interest -

ereas the Reporting trustee of the above trust have filed a change Repo u/s 22 of The Maharashtra Public Trust Act 1950 for bringing the below described land with building standing thereon on the recode of the abov named trust and an inquiry is to whether this property is the property of the trust and could be registered in the trust name? Following Immovable Properties are acquired by the trust and shall be

taken on record of Trust: Description of the Immovable Property:

Description of Property

1) All that office No. 0208, 2nd Floor of Gala Hub Anx admeasuring about 5318.00 sq.ft. super built up(equivalent to 494.27 sq. mtrs.) (296.56sq. mtrs. carpet area) together with proportionate and undivided share of 176.66 sq.mtrs in land of final plot No. 223+231/2/1, admeasuring 1390 sq. mtrs (forming part of Block No. 614/2 of Mouje : Bopal) of Town Planning Scheme No.3 (Bopal) (Sim) Taluka-Daskroi, District- Ahmedabad Registration Sub District Ahmedabad -9 (Bopal).
Agreement Value: Rs. 1,74,16,450.00 (Rupees One Crore Seventy Four

akh Sixteen Thousand Four Hundred Fifty Only).

2) All that office, No. 0308, 3rd Floor of Gala Hub Any admeasuring about 5318.00 sq.ft. super built up(equivalent to 494.27 sq.mtrs.) (296.56 sq.mtrs carpet area) together with proportionate and undivided share of 181.35 sq.mts.in land of Final Plot No. 223+ 231/2/1 admeasuring 1390 sg. mtrs. (forming part of Block No. 614/2 of Mouje : Bopal) of Town Planning Scheme No.3 (Bopal) (Sim) Taluka-Daskroi, District Ahmedabad Registration Sub District Ahmedabad-9 (Bopal). Agreement Value: Rs. 1,60,86,950.00 (Rupees one Crore Sixty Lakh

Eighty-Six Thousand Nine Hundred Fifty Only). This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner-IX, Greater Mumbai Region, Mumbai

at the address within 30 days from the date of Publication of this notice. Given under my hand and seal of Charity Commission, Maharashtra State Mumbai.

This 22nd day of April, 2022. (Seal)

Place: OZHAR

Superintendent -(J) Public Trust Registration Office Greater Mumbai Region, Mumbai

CIN No.: L17229UP1994PLC017199

JKCement

J.K. Cement Limited

Registered Office : Kamla Tower, Kanpur-208 001 (U.P.) Ph.: +91 512 2371478 to 81; Fax: +91 512 2332665 website: www.ikcement.com : e-mail: shambhu.singh@ikcement.com

NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given that a Meeting of Board of Directors is scheduled to be neld at The Oberoi, Dr. Zakir Hussain Marg, New Delhi- 110003 via hybric mode of attendance (both physically and through VC) on Saturday, 21^{H} May, 2022 at 12.30 P.M. interalia (i) to consider, approve and take on record Audited Consolidated and Standalone Financial Results of the Company for the 4th Quarter and Financial Year Ended on 31st March, 2022. (ii) consider declaration of dividend for 2021-22, if any, on equity shares of th Company subject to confirmation by the shareholders, (iii) reappointment of Statutory Auditors for 5 years w.e.f. conclusion of 28th Annual General Meeting till 33rd Annual General Meeting in terms of Regulation 29 read with Regulatio 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015 as amended.

In terms of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015 an Code of Conduct on Insider Trading of the Company the 'Trading Window' for dealing in securities stood closed from 1st April, 2022 till 23rd May, 2022.

The Intimation is also available on the website of the Company a www.jkcement.com and the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) & National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com)

Place: Kanpur Date: 9th May, 2022 6

For J.K. Cement Limited

(Shambhu Singh) Vice President (Legal) & Company Secretary (FCS No. 5836)

HP COTTON
TEXTILE MILLS LTD H. P. COTTON TEXTILE MILLS LTD

CIN: L18101HR1981PLC012274 REGD OFFICE: 15th K.M. Stone, Delhi Road, Hisar 125044, Haryana Website: www.hpthreads.com Email: info@hpthreads.com Ph. No. 91-11-41540471, Fax: 91-11-49073410,

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/FINANCIAL YEAR ENDED 31.03.2022

(₹. in Lakh, unless otherw						
Particulars	Quarte	Ended	Year Ended			
r ai ticulai s	31/03/2022 Refer Note 3	31/03/2021 Refer Note 3	31/03/2022 Audited	31/03/2021 Audited		
Total income from operations (net)	3309	3150	13450	9789		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	68	182	963	549		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	68	182	963	549		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28	100	704	360		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	35	84	711	344		
Paid-up equity share capital (Face Value of Rs. 10 each)	387	381	387	381		
Other Equity	-	-	2685	1853		
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
(a) Basic (in Rs.)	0.74	2.62	18.48	9.46		
(b) Diluted (in Rs.)	0.74	2.62	18.48	9.46		
Notes:						

The above financial results of H.P. Cotton Textile Mills Limited ("the Company") have been reviewed be the audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held o

to may, 2022.

The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Audited Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarter and Year ended Audited Financia Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company

The figures for the quarter ended March 31, 2022 and March 31, 2021 are the balancing figures i respect of the full financial year and published year to date figures up to the third quarter of years ended March 31, 2022 and March 31, 2021 respectively. For H.P. Cotton Textile Mills Ltd Place: New Delhi

Dated: May 09, 2022 Raghavkumar Agarwal Executive Director, CEO & CFO DIN: 02836610

ELEGANT MARBLES AND GRANI INDUSTRIES LIMITED Registered Office: E-7/9, RICCO Industrial Area, Abu Road - 307026, Rajasthal

CIN: L14101RJ1984PLC003134
Telephone: 24939676/24960771/24911144 Fax: 022-24930782 bsite: www.elegantmarbles.com E-mail: elegantmarbles@gmail.com NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor

Education and Protection Fund (IEPF) Authority This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as

amended ("the Rules"). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Adhering to various requirements set out in the Rules, the Company has, durin financial year 2021-22 already transferred to the IEPF Authority all shares in respect o which dividend had remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more as on the due date of transfer, that is, October 25, 2021. The Company has now communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2022-23 for taking appropriat

The Company has uploaded full details of such shareholders and shares due fo transfer to IEPF Authority on its website at www.elegantmarbles.com. Shareholders are requested to refer to website at www.elegantmarbles.com to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules purpose of dematerialisation and transfer of shares to IEFF Autionity as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by August 10, 2022, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the In case the shareholders have any queries on the subject matter and Rules, they may

In case the shareholders have any queries on the subject matter and rules, they may contact Company's Registrar and Transfer Agents, M/s Universal Capital Securities Private Limited., C 101, 247 Park, LBS Road, Vikhroli West, Mumbai — 400083, Tel: (022)-28207203, Email: gamare@unisec.in or may contact the Company at the address mentioned above or Email: companysecretary@elegantmarbles.com. The details of Nodal Officer of the Company can also be accessed on the website of the Company.

For Elegant Marbles and Grani Industries Limited Raiesh Agray Chairman and Managing Director

Canara Bank

केनरा बैंक Canara Bank 📣 सिंडिकेट Syndicate

DEMAND NOTICE

OZHAR BRANCH Mail: cb6099@canarabank.com

DEMAND NOTICE (UNDER SECTION 13 (2) OF SARFAESI ACT 2002)

Place: Mumbai Date: May 09, 2022

The below mentioned loan/credit facilities are duly secured by way of mortgage of the assets, more specifically described in the table below, by virtue of the relevant documents executed by you in our favour. Since you had failed to discharge your liabilities as per the terms and conditions stipulated, the bank has classified the debt as NPA as mentioned in the table below. Hence we hereby issue this notice to all the borrowers/guarantors u/s 13(2) SARFAESI Act 2002, calling upon you to discharge the entire liability as mentioned in the table below with accrues and up-to-date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under section 13(4) of the subject Act. Further you are hereby restrained from dealing with any of the secured asset mentioned in the table below in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject act and / or any other law in force. Your attention is invited to provision of sub section (8) of Section 13 of SARFAESI Act 2002, inm respect of time available, to redeem the secured assets. The demand notices had also been issued to you by Speed Post to your last known address available in the Branch record

Sr.	Name of the Borrower &	Loan account	Loan amount	Liability with interest	Rate of	Nature of	Detailed description of Movable / Immovable property	Date of
No.	Guarantor	no.		as on -	Interest	Loan / Limit	botanou accomplian or morality, ministratio property	(
1.	<u>Borrower :</u> Mr. Santosh Julal Pawar	6099768000185	Rs.14,00,000.00	Rs. 13,60,336.94 as on 24 Oct. 2021 Exclusive of other Exp. Plus Further	10.0% + 2% (Penal Int.)	Term Loan Under MSME Services	Movable Nil Immovable	24 Oct. 2021
				Interest Thereon			Hall of 1st Floor Shri Saptashrungi, Gat No. 2663/2 Plot No. 12,Near Shivaji Nagar, House No. 88530ZAR MIG Tal Niphad, Nashik Maharashtra -422206 Admeasuring Built uP AREA - 572.43 Square Feet And Bounded by: North: Common Passage Plus 18 Meter Wide Road South: Open Space and Plot No. 08 And 09, East: Staircase Plus 7.50Meter Common Passage, West: Open Space and Plot No. 10 Open to Sky.	
D	ate : 10/05/2022			·	Seal of		Authorise	d Officer

f bsindia 💟 bsindia

business-standard.com

Dated : May 9, 2022

Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, our client is purchasing the Flat No.A-02, Gulshan Hill Top CHS Ltd. Gaonthan Lane No.1, S. V. Road, Opp. Pos Office, Andheri(W), Mumbai 400 058, from Mr. Abdul Aziz Abdul Kadar Paryani.

Any persons or persons having any claim against or in the aforesaid property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer licence, understanding, arrangement eithe agitated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever are hereby require to make the same known in writing to the undersigned within a period of 15 days from the date of publication hereof.

If no claim is made as aforesaid our client will be at liberty to complete the transaction in respect of the said proposal without any reference or regard to any such purported claim, right or interes which shall be deemed to have been waived fo all interests and purposes and not binding on our

Dated on this 10th day of May 2022 at Mumb LEGAL REMEDIES ADVOCATES, HIGH COURT OFFICE NO.2, GROUND FLOOR SHANTI NIWAS CHS LTD, BLDG.NO. PATEL ESTATE, C.P. BOAL KANDIVLI(E), MUMBAI 400 101 Phone: 28460031

जाहिर सुचना

लिहीत आहे की माझे पति अशोक दत्ताराम

मयेकर यांचा मृत्यू दि. २५/०३/२०२२ रोझी

झाला असून त्यांच्या नावावरील **रिक्षा क्र**.

MH-02-DK-1892 असून त्यांच्या नावे

असलेले रिक्षा परवाना क्र. 26722/BO/17

upto 15/03/2023 तरी सदर रिक्षावरील परवाना माझे नावे करायचा आहे. तरी कोणाला हरकत असल्यास सदर RTO ऑफिस बोरिवलीमध्ये १५ दिवसाच्या आत

नोटीस क्रिश्ना पॅलेस सहकारी गृहनीर्माण **संस्था मर्या.** पत्ता:आशा नगर, साई धाम जवव वे.ओ.हायवे, ठाकुर कॉम्पलेक्स, कांदीवली पुर्व मुंबई- ४००१०१, या संस्थेचे सभास असलेल्या या संस्थेच्या इमारतीत **सदनीका क्रं** अं/ १०३ धारण करणारे श्रीमती जसुमती व्ही. पंड्या यांचे दिनांक १२/१०/२०१९ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन दाखल केलेले

संस्था या नोटीसी द्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंव

अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्या कडन हक्क

मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत. ही

नोटीस प्रसीद्ध झाल्याच्या तारखेपासुन १ (पंधरा) दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच

पृष्टर्थ आवश्यक कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरा

सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदती

कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत

सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच

भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबं

हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसा

कार्यवाही करण्याची संस्थेस मोकळीक राहील

जर अशा कोणत्याही हक्क मागण्या किंवा

हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी

नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व

उपविधींची एक प्रत मागणीदारास/ हक्कदारास

पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव

क्रिश्ना पॅलेस सहकारी गृहनीर्माण

यांच्याकरीता आणि वतीने

जाहिर नोटीस

विषय:- संस्थेच्या विद्यालयातील पद भरती

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्री भैरव सेवा समिती या संस्थेच्या १) श्री भैरव कर्णबधिर

विद्यालय, (विशेष शिक्षण व कलाशिक्षण) आणि २) श्री. नाकोडा कर्णबंधिर विद्यालय

निवासी सरवली, भिवंडी, (शिक्षकेत्तर कर्मचारी) या दोन्ही मध्ये दिव्यांग मुलांना

१) श्री भैरव कर्णबंधिर विद्यालय भिवंडी, शानदार मार्केट, नासिक रोड, ममता हॉस्पीटल

समोर, ता. भिवंडी, जि. ठाणे या पत्यावर अर्ज सादर करण्यात यावे. मेल आयडी

पदवीधर सी.टी.सी.व इतर शासनाच्या

१) श्री नाकोडा कर्णबधिर विद्यालय सरवली मु.पो. सरवली, ता. भिवंडी, जि. ठाणे या पत्यावर

एस.एस.सी.उत्तीर्ण.सदर पद शासनाच्या

विशेष टीप :- १) इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज १ ५ दिवसांचे आत पोहोचतील अशा

प्रमाणे अर्ज वर दिलेल्या ठिकाणी सादर करावे. २) उमेद्वारांची निवड झाल्यानंतर

शासनाकडून अनुदान तत्वावर मान्यता मिळाल्यानुसार शासनाचे नियमित वेतनश्रेणीत

वेतन दिले जाईल. व सदरील कर्मचारी यांना पद मंजुरीनंतरही संस्थेच्या अटी व शर्ती लागू

कंत्राटी पध्दतीने व मुळवेतन नियमाप्रमाणे संख्यांक

आरक्षण

अल्प

संख्यांव

अल्प

संख्यांक

शासनाच्या

|नियमाप्रमाणे

पदवी,पदवीधर बी.एड्. शासनाच्या अल्प मानधनावर

नियमाप्रमाणे संख्यांक

वेतन

मानधनावः

मानधनावः

वेतन

अल्प मानधनावः

च्या उप कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

शिकविण्यात (दिव्यांग संहितेनुसार) असे कर्मचारी मानधनावर आवश्यक आहेत.

बी.एड.(एच.आय.)

डी.एड् (एच.आय.) आर.

सी.आय.प्रमाणित

दोन कोर्स दिव्यांग

संहितेनुसार (कर्णबधिर

दिव्यांग असलेल्या प्राधान्य)

अर्ज सादर करण्यात यावे. मेल आयडी shreenakoda.school@rediffmail.com

क्र. पदनाम पदसंख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा । आरक्षण

(एच.आय.)डी.एड्.

(एच.आय.)

आर.सी.आय प्रमाणित

अधिक महागाई भत्ता यांचे

५० टक्के

ऐवढे एकत्रित वेतन असे.

क्र. पदनाम पदसंख्या आवश्यक शैक्षणिक अर्हता। वयोमर्यादा

संस्था मर्या

सही/- सचीव

यांचेकडे उपलब्ध राहील.

ठिकाण : कादीवली मुंबई

bhairavschool@gmail.com

१

१

१

१ विशेष

शिक्षक

कला

शिक्षक

१ अधिक्षक

२ पहारेकरी

दिनांक १०/०५/२०२३

संपर्क साधावा.

नाही.

ग्लॅक्सोस्मिथक्लार्डन फार्मास्यटिकल्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: जीएसके हाऊस डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००३०. र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की**, ग्लॅक्सो स्मिथक्लाई**न **कार्मास्युटिकल्स लिमिटेड** यांच्याद्वारे खाली नमुद तपशिलानुसार वितरीत मुळ ाप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आणि धारकांनी दुय्यम भागप्रमाण

ातरणासाठी अर्ज केला आहे.

गिधारकाचे फोलिओ प्रमाणपत्र प्रमाणपत्र

_	l _	_	_		_5_	
व	क्र.	क्र.	₹ħ.	पासून	पर्यंत	सख्या
		३६४१४	३६४१४	६४५९२९१	६४५९३१	20
		९४७४१	१४७४१	१०३३४०९६	१०३३४१०५	₹0
	०१२८३६३	१४४८२६	१४४८२६	१३९३२९४७	१३९३२९५६	₹0
		४२४४७७	४२४४७७	30330835	२८४०८८१६	90
नीत		८०२९७३	८०२९८१	३६८७४६१९	३६८७४६६७	४९
हरोत्रा		38302	3६३०२	०००६४५६३९६	०००६४५६४१६	20
		९४६७९	९४६७९	0020333230	000333739	१0
	०१२८१०७	१४४७६९	१४४७६९	००१३९३२१६६	००१३९३२१७५	30
		४२४३९४	४२४३९४	003CK00 E \$3	0072806470	90

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्ससंदर्भात कोणताही दावा असल्यास किंव ख्यम भागप्रमाणपत्र वितरणास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीकडे ै गोंदणीकृत कार्यालयात सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत सादर करावेत अन्यथा पुढील कोणत्याही विलंबाशिवाय धारकाच्या नावे कंपनीद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

दिनांक: १०.०५.२०२२ ठिकाण: मुंबई पुनीत मेहरोत्र

PUBLIC NOTICE

Kapadia, a member of the CHANDRESH

ACCORD BLDG NO 16 & 17 CHS LTD,

having address at Mira Bhayandai

Road, Opp. Silver Park, Mira Road East

Thane - 401107 and holding Flat No 203 in the Building No 16 of the society

died on 27/02/2022 with making

nomination of his 100% share in the

said property in favour of Mr. Chetan

Jekishandas Kapadia. Mr. Chetan Jekishandas

Kapadia has made an application fo

transfer of the shares of the deceased

nember to his name. If any person is

having any objection, please contact us

within 15 days, failing which shares will be

transferred to Mr. Chetan Jekishandas Kapadia

Sd/

Hon. Secretary

For and on behalf of

CHANDRESH ACCORD

BLDG NO. 16 & 17 CHS LTD.

Place: Mira Road Date: 10-05-2022

Shri Jekishandas Damodardas

टोनन्सी दावा क्रमांक.७० (ब) / एस.आर ०८/२०२२ न्याअर्थी मौजे बन्हाणपुर, ता. जि. पालघर येथील खालील वर्णनाचे जमिनी बाबत १) श्रीम. शुभद वसंत गुरव २) श्री. विकास गजानन बर्वे ३) श्री. यशोधरा कृष्णाजी बर्वे सर्व रा. बऱ्हाणपुर, ता. जि ।ालघर, यांनी कुळ कायदा कलम ७० (ब) / एस. आर. ०८/२०२२ चा या न्यायालयांत दावा दाख

जाहीर सूचना

प्तदर दाव्यामध्ये १) श्री. येशा लखमा, रा. बऱ्हाणपुर, ता. जि. पालघर, यांना सामनेवाले करणेंत आलेले आहे. सदर दाव्याचे कामकाज सुरू असुन, सामनेवाले अगर त्यांच्या वारसांची माहीर्त अजर्दारांना माहीत नाही. तरी या जाहीर नोटीसीने कळविणेत येते की, सदर खटल्याची चौकर्श निम्मस्वाक्षरीकार म्हणजेच तहसिलदार व शेतजमीन न्यायधिकरण पालघर यांच्या कोर्टास नुनावणीची दि. ३०/०५/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ठेवलेली आहे. तरी सदर सामनेवालेचे -कायदेशीर वारस असतील त्यांनी वारस म्हणून असलेल्या पुराव्यांसह स्वत: अथवा वकीलांमाफर्त चौकशीसाठी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांचे आंत कार्यालयीन दिवशी या कार्यालया समक्ष हजर रहावे. सदर दिवशी या कार्यालयात समक्ष हजर न राहील्यास सदरचा दावा कुळ

	जामनाचे वणन					
जिल्हा	तालुका	गावाचे नांव	गट नं.	क्षेत्र हे. आर	आकार	
पालघर	पालघर	बन्हाणपुर	१५७	५.०७.००	२.६७	
				ŧ	ही/-	

तहसीलदार व शेतजमीन दिनांक: १०/०५/२०२२ न्यायाधिकरण पालघर

हायद्यातील तरतुदीनुसार एकतर्फी चालविण्यात येइर्ल याची तमाम जनतेने नोंद घ्यावी.

एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ५०२-ए/५०१-बी, फोर्च्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्य लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. कॉर्पोरेट ओळख क्रमांकः एल २२२१० एम एच १९९३ पी एल सी १३३३६५ दुर.:६७३१७५००/फॅक्स:२६७३०२२७/२६७३६९५३ ई-मेलः<u>admin@nrail.com</u>, वेबसाईटः<u>www.nrail.com</u>

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील बाबी विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गुरुवार १९ में. २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

२. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

३. ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लाभांशाची घोषणा सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या http://nrail.com/news.html स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.nseindia.com</u> व <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर प्रसिध्द

> मंडळाच्या वतीने व करिता सही /

ठिकाण: मुंबई दिनांक: ९ मे,२०२२ पूजा दफ्तर्र कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

YES // BANK येस बँक लिमिटेड श्रीमती अर्चना अशोक मयेकर असे

नगर. घाटकोपर पश्चिम**.** मुंबई - ४०० ०८६३.

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक हाऊस, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४ ३२४९, ई-मेल:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.in

भागांची

सरफायसी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सूचनेचे प्रकाशन

येथे सचना देण्यात येत आहे की. खाली नमद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता ज्यांनी बँकेकडन त्यांनी घेतलेल्या कर्ज सविधेची मदल रक्कम व व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि ज्यांचे खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. त्यांना सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट[े] २००२ (सरफायसी कायदा) च्या कलॅम १३(२) अन्वरे त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली. म्हणून सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांना सूचिव

अ.	करारनाका	कर्जदार, सहकर्जदार,	१३(२) सूचनेनुसार	सूचना तारीख			
क्र.	क्र.	तारणकर्त्याचे नाव	थकबाकी	एनपीए तारीख			
१	AFH000100297457	स्वामीनाथन आर. निशाद,	₹.८,२४,५६९. १७	२२.०४.२०२२			
		श्रीमती आरती स्वामीनाथन निशाद		१४.०९.२०२१			
		लॅट क्र.बी/०४, तळमजला, छाया कोहौसोलि, क्षेत्रफळ ४५० न		त ४१.८२ चौ.मी.,			
इम	रत क्र.१, जमिन सर्वे क्र.१९०ए	, हिस्सा क्र.३, आनंद आश्रम जवळ, पालघर पश्चिम - ४०९	४०४ येथे स्थित.				
۶	AFH006800761234	श्री. दिनेश नामदेव अंबावले, श्रीमती अनिता नामदेव	रु.१९,५०,९८४.९१	२२.०४.२०२२			
		अंबावले, श्री. राजेश नामदेव अंबावले		१६.०३.२०२२			
प्रवि	तभूत <mark>मालमत्ते</mark> चे वर्णन/पत्ताः फ	लॅट क्र.सी-३११, इमारत क्र.२, रूद्राक्ष को-ऑप हौसिंग सो. लि	ा., पदमावती नगर, सेक्टर-	४, विरार पश्चिम-			
४०	४०१३०३.						
3	AFH000100173228	श्री. दिनेश मनोहर चाळके,	रु.४,७०,९४७.९७	२२.०४.२०२२			
		श्रीमती दिशा दिनेश चाळके		१६.०३.२०२२			
प्रवि	तभूत मा लमत्ते चे वर्णन/पत्ताः पर	ॉट क्र.४०२, ४था मजला, इमारतीचे नाव सी२, एक्झार्बिया वांगण	गी, मु. पोस्ट खड्याचा पाडा	, तालुका - कर्जत,			

राष	रायगंड - ४२६ ५०२.								
Х	AFH000100436899	रु.१२,०७,९१६.६६	२२.०४.२०२२						
			१६.०३.२०२२						
प्रति	भूत मालमत्तेचे वर्णन/पत्ताः फ्ल	नॅट क्र.ए८-८०८, ८वा <mark>मजला, एक्झार्बिया वांगणी, मु. पोस्ट वारे</mark> ड	डी, तर्फे वरई, तालुका - कर्ज	त, जिल्हा - रायगड					
- 8	- ४११०५७.								
7	MOR000100481015 &	रियल कम्प्यस्य श्री जोगाराम पेरियार	80 Jain 37 CX X	22 07 2022					

श्रीमती सिमा जोगाराम पेरियार MOR 000100652597 १६,०३,२०२ **प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ता:** दुकान क्र.४, तळमजला, आदित्य आर्केड, शापूर बाग, टोपीवाला लेन, डॉ. भडकमकर मार्ग, ग्रॅंटरोड पूर्व, मुंबः

Ę	CUST ID : 5222923	शुभम एअरकॉन इंबिनिअरिंग ॲंण्ड कन्सल्टन्सी सर्विसेस, पंकब राजाराम पाटील, जितेंद्र आर.गुप्ता, विजयकुमार गणपत कोटेकर	रु.१,०५,६३,२५७.८१	२६.०४.२०२२ २७.१२.२०२१		
प्रति	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन/पत्ताः युनिट क्र.५१३, ५वा मजला, गोल्डक्रेस्ट बिझनेस पार्क, श्रेयस सिनेमा समोर, कैलाश एक्प्लानेड च्या मागे, नित्यानंतर					

वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे कायदेशीर वारसदार किंवा जामिनदार/तारणकर्ता (लागू असेल ते) यांना येथे कळविण्यात येत आहे की , सदर सुचनेच्या प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सरफायसी कायद्याच्या कलम १३ रं उपकलम (४) अन्वये ६० दिवसांच्या समाप्तीनंतर आवश्यक पाऊले उचलली जातील.

यापुढे तुमच्या लक्षात आणुन देण्यात येत आहे की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) अन्वये विक्री किंवा हस्तांतरणाकरिता निश्चित गरखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च, शुल्क इत्यादीसह एकत्रित आमची देय रक्कम जमा केल्यास प्रतिभूत मालमत्तेर्च विक्री किंवा हस्तांतरण आमच्याद्वारे केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याद्वारे पुढील कारवाई केली जाणार नाही

प्राधिकत अधिकारी ठिकाण : मुंबई येस बँक लिमिटेडकरित दिनांक : १०.०५.२०२२

बीएएसएफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१, भारत. दूर.:०२२-६२७८५६००

□ BASF

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

संपलेल अमिल संपलेल संपलेल संपलेल संपलेल संपलेल संपलेल संवंधित अमिल वर्षांकरिता वर्ष ते तारीख आकड़े अह. १२.०३.२०२२ अलेखापरिक्षित अलंबापरिक्षित अलंबापरिक्षित अलंबाधिकरिता निव्वळ नफा (करपुर्व, अपवादात्मक वावनंतर) १७८५.१ १४९७.८ १४९७.८ १४९०.१ ७५९८.४ अलंबाधिकरिता एकूण सर्वकष उत्पत्न (करानंतर) १४९८.५ ११०३.७ ५५८.१ १९०३.७ ५५८.१ ५९४८.४ ५९४८.४ ६०००० ५५४८.४ ५९४८.४ १९०३.० ५५८.० ५९४८.४ ५९४८.४ १९०३.० ५८५.७ ५९४८.४ ५९४८.७ ५९४८.४ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५९४८.७ ५८४.७ ५४२.० ५४३८.९ १४४८.० ५९४८.७ ५८४.० ५९४८.७ ५८४.०		रु. दशलक्ष			
		मागील	संपलेले संबंधित	वर्षाकरिता वर्ष	संपलेले मागील वर्ष
तपशील	38.03.2022	1 ' ' 1			39.03.7079
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३४००५.५	३२९८२.८	२८०९८.०	१३१२३७.३	९५७४८.६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१७८५.१	१३७२.२	१७०६.१	3.\$080	<i>ઇ.</i> ડ્ઇફ્ર
अपवादात्मक बाब	_	१२५.६	(२१५.२)	१२५.६	४०२०.९
कालावधीकरिता निव्वळ नफा (करपुर्व, अपवादात्मक बाबनंतर)	१७८५.१	१४९७.८	१४९०.९	७५९९.२	८३९९.६
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	१४९८.५	११०३.७	५५८.१	५९४८.४	५५२६.१
	१३६८.१	११०३.६	<i>પ્</i> ટપ્.ાહ	५९३०.७	५५४०.१
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९	४३२.९
राखीव वंगळून)	-	_	_	२२९२७.९	१७४२८.६

अपवादात्मक बाबनंतर मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही)	27.5	21.1	97.0	9.7% \	१२७.७
मागील वर्षाकरिता व वर्ष ते तारीखकरिता कालावधासाठी अपवादात्मक बाबपुर्व मुळ व सौमिकृत ईपीएस (वार्षिकीकरण नाही)	\$8.9	*4.4	27.7	(\$9.8	7,40.0
(दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	३४.६	२३.३	१६.१	१३५.२	५८.६

- १.सेबी (लिस्टींग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्यूलेशन, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.basf.com/in वेबसाईटवर इन्व्हेस्टर सेक्शन अंतर्गत
- २. दिनांक ९ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता समभागावर ६०% चे अंतिम लाभांश देण्याची शिफारस केलेली आहे.
- ३.३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता बीएएसएफ इंडिया लिमिटेड (कंपनी) चे उपरोक्त वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ९ मे २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या संभेत मान्य करण्यात आले.

(This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms

used and not defined herein shall have the meaning assigned to the in the letter of offer dated April 1, 2022 (the "Letter of Offer" or "LOF") filed with BSE Limited ("BSE") and also filed with the Securities and Exchange Board of India ("SEBI") for information and dissemination on the SEBI's website pursuant to the proviso to Regulation 3 of the SEBI (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018

(Incorporated under the Companies Act, 1956 and the Certificate of Incorporation was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on July 9, 1984. The Certificate of Commencement of

Regd Office: 54-D, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai, Maharashtra, 400067

Tel: No. 022-28688544; E-mail: investors@makerslabs.com; website; www.makerslabs.com Contact Person: Ms. Rinku Kholakiya, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS: Mr. Premchand Godha and Mr. Madhukar R Chandurkar

BASIS OF ALLOTMENT

ISSUE OF 9,83,396 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10/- EACH FOR CASH AT ATA PRICE OF RS. 150/- PER EQUITY SHARE (INCLUDING PREMIUM OF RS. 140/- PER EQUITY SHARE)

AGGREGATING TO RS. 1,475.09 LAKHS TO THE EXISTING EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 1 EQUITY SHARE FOR EVERY 5 FULLY PAID EQUITY SHARES HELD BY THE EXISTING SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. ON APRIL 1, 2022. THE ISSUE PRICE OF EACH EQUITY SHARE IS 15 TIME TO THE FACE VALUE OF

The Board of Directors of Makers Laboratories Limited thanks all Investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, April 18, 2022 and closed on Wednesday, April 27, 2022

Out of the total 1,010 Applications for 16,54,118 Rights Equity Shares, 207 Applications for 31,147 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 803 for 16,22,971 Rights Equity Shares, which was 165.04% of the number of Rights Equity Shares Allotted under the Issue. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on May 2, 2022 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Lead Manager to the Issue and the Registrar to the Issue, the Company

has, on May 6, 2022, approved the allotment of 9,83,396 fully paid-up Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid

No. of Rights Equity Shares

accepted and allotted against

7,51,378

15.956

THE EQUITY SHARE. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER THE SECTION TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 163 OF THE LETTER OF OFFER ("LOF").

MAKERS Makers Laboratories Limited

CIN: L33112MH1943FLC003972

मुंबई ९ मे, २०२२

सही/

संचालक मंडळाच्या वतीने नारायण कृष्णमोहन व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: 0८३५0८४९

Total Rights Equity Shares

accepted and allotted

9,67,440

15.956

पुनित कमर्शियल लिमिटेड

एडब्ल्यू २०२२, 'ए' टॉवर, दुसरा मजला, भारत डायमंड बोर्स, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र सीआयएन : एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४८८

०१/२०२२-२३ ची विशेष सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-व्होर्टिंग माहितीची सूचना द्वारे सचना देण्यात येत आहे की पनित कमर्शियल लिमिटेडच्या वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता भागधारकांची पहिली विशेष सर्वसाध ur, ३१ मे, २०२२ रोजी स. ११:०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) द्वारे ईजीएमच्य

पनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून ईजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली आहे सहवाचिता एमसीए सामान्य परिपत्र कभना काथना, २०१२ च्या (तामु तादुावा भारतन करून इवाएम कहामा) आएकाएम द्वार आयावाव करता आहं सहवाधावता एससाए सामान क.,०१/२०१९ दिनांक १३ ज्ञानेवारी २०१९, सहवाधिता पीरापत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ में २०२०, दिनांक ०८ एप्रिय २०५ च्या पीराप्रक क्रमांक १४/२०२० च्या संयोगाने आणि पाराप्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिय २०२०, २२/२०२० दिनांक १ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसंबर २०२०, दिनांक १०/२०२१ आणि दिनांक १० . ०२१ जन २०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणन संदर्भित) आणि सेबी परिपत्रक क. सेबी/एचओ हर्दी /सीमप्रदी १ /सीआयआप /पी / २०२० / ७९ दिनांक १२ मे २०२० आणि सेवी / एनओ /सीमप्रदी /सीमप्रदी २ /मीआयआप /पी / २०२१ थत राहण्यास इच्छुक असलेले सदस्य ईजीएम सूचनेमध्ये विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून ईजीएमला उपस्थित राह् शकतार प्रोक्त परिचकांच्या संदर्भातः हेनीएए च्या सचनेच्या हलेक्सॅनिक पती सर्व भूपाशपकांना पारतायात आल्या आहेत ज्यांचे हैं-ऐल आयही कंपन धंथक आणि भाग हस्तांतर प्रतिनिधी /डिपॉझिटरी सहभागी कडे नोंदणीकृत आहेत आणि प्रक्रिया ०९.०५.२०२२ रोजी पूर्ण केली आहे यामुळे, ईजीएम सूचनेची कोणतीही वास्तविक प्रत पाठवली गेली नाही. हे दस्तऐवज कंपनीच्या www.punitcommercials.con वर देखील उपलब्ध आहेत आणि स्टॉक एक्स्वेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या वेबर

गधारकांना सीडीएसएल ई-व्होरिंग प्रणालीदारे व्हीसी /ओएव्हीएम दारे रेजीएम मध्ये उपस्थित राहण्याची सविधा पदान केली जाईल. रिमो -व्होरिंग क्रेडेन्शियल वागरून भागधारक/ सदस्य लॉगिन अंतर्गत https://www.evotingindia.com वर प्रवेश करू शकता हीसी/ओएव्हीएम करिता लिंक शेअस्थारक सदस्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध असेल बिधे कंपनीचा ईव्हीएसएन प्रदर्शित केला बाईल. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ तुसार, कंपनी सेंट्रल डिपॉडियरी सर्व्हिसेस लिमिटेड (इड्ड) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्व ईंबीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्वे ट्यावीवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ईंबीएम (रिमोट ईं-व्होटिंग) च्या ठिकाणाव्यतिरिक्त मतदान करण्याच सुविधा प्रवान करत आहे. ईंबीएमच्या तारखेला रिमोट ईं-व्होटिंग तसेच ईं-व्होटिंग प्रणालीचा वापर करून सदस्याद्वारे मत वेण्याची सुविध

डीएसएल द्वारे प्रदान केली जाईल. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- १/२०२२-२३ ईजीएम च्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान केला जाऊ शकतो रिमोट ई-वोर्टिंग २८.०५.२०२२ (स.९.००वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि ३०.०५.२०२२ (सायं.५.०० वा. भाप्रवे) रोज समाप्त होईल. सभासदांनी हे लक्षात घ्यावे की ठरावावर एकदा मते
- रक्षेत्रगॅनिक प्राध्यपान्य किया रेजीसम् प्रध्ये प्रतयान कमायाची साचना विशित कमायामारी कर-ऑफ नामित २५ ०५ २०२२ आहे
- ईजीएम ची नोटीस पाठवल्यानंतर आणि २४.०५.२०२२ च्या कट-ऑफ तारखेनसार शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स विक . घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठव लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. ई-व्होटिंगची सुविधा एऋब् दरम्यान उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य व्हीसी सुविधेद्वारे ईजीएममध्ये उपस्थित असतील आणि
- त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले नसेल किंवा ईजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र व्हा अन्यथ तसे करण्यास प्रतिबंध केला जाणार नाही. ज्या सदस्यांनी ईजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील एऋच् र उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाही
- . च्यासाठी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकत केलेले नाहीत आणि ज्या सदस्यांनी फिजिकल मोडमध षो अर्घ शामा केले आहेत त्यांची त्यांचे हैं-केल एवं कंपचीच्या चितंशकाक है आहेर करातेत आणि हस्तांतर प्रतिविशी किंक हचराहर है हि
- राजस बारणकरा आरत त्याना त्याच इन्यत्य पत्र करनाच्या मवस्यकारुक अगस्य करावत आण हरताता आतानवा, ातक इन्यदास झरू प्रायवहें त्यिम्दिर mumbai@inkintime.Co.in येथे गोआ करावेत, ईंबीएम सूचनेची ग्रत, रिमोट ईं-व्हीटिंगसाठी सूच् आणि व्हीसी मार्फत ईंबीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना. काही शंका असल्यास, सदस्यांसाढी बांबार विवारले जाणारे प्रश्न (एफएक्स) आणि भागधारकांसाढी ई-व्होटिंग यूजर मॅन्युअल https://www.evotingindia.co.inच्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहे किया कु. विनिता राज नारायणम, व्यवस्थापकीय संचारक, एडब्ल्यू २०२२, 'ए' टॉक्स, दुसरा मजला, भारत डायमंड बोसं, वांद्रे-कुला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र,
- ई-मेल आयडी : projakt321@gmail.com फोन: ०२२- ४२१० ६९९९ . कंपनीच्या संचालक मंडळाने श्री विवेक सुराणा,कार्यरत कंपनी सचिव यांची ई-मतदान प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी आणि ईजीए मधील मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक रीतीने करण्यासाठी तपासणीस म्हणून नियुक्त केले आहे. तपासनीसांच्या अहवालासह घोषित केले

निकाल स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि कंपनीच्या www.punitcommercials.com या वेबसाइटवर ईजीए संपल्यापासून ४८ तासांच्या आत प्रदर्शित केले जातील पुनित कमर्शियल लिमिटेड सार विनिता राज नारायण

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०९३१९७८

इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि.

ठिकाण : मुंबई दिनांक: ०९.०५.२०२२

Renouncees 45 803

Applications after technical rejections have been considered for Allotment.

Eligible Equity Shareholders

Business was issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai on July 21, 1984.

with the last date for On Market Renunciation of Rights Entitlements being Friday, April 22, 2022.

The break-up of valid applications received through ASBA (after technical rejections) is given below

No. of valid

applications received

758

2,16,062 9,83,396 Total 7,67,334 Information regarding total applications received Rights Equity Shares applied for Rights Equity Shares allotted Category Applications Received Rupees Number Rupees 15,88,431 23,82,64,650 96.03 14,51,16,000 98.38 Eligible Equity Shareholders 965 95.54 9,67,440 45 4.46 65.687 98.53.050 3.97 15.956 23.93.400 1.62 Renouncees

1,010 100.00 24,81,17,700 100.00 Information for Allotment/refund/rejected cases The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the investors, as applicable, will be completed on or about May 10, 2022. The instructions for unblocking of funds in case of ASBA Applications were issued to SCSBs on May 2, 2022. The listing application was filed with BSE on May 6, 2022. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form will be completed on or about May 10, 2022. For further details, see "Terms of the Issue - Allotment Advice or Refund/ Unblocking of ASBA Accounts" on page 195 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Rights Shares allotted in the Issue are expected to commence trading on BSE on or about May 12, 2022. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements will be sent to NSDL and CDSL on or about May 10, 2022.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM. DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Draft Letter of Offer had not been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations as the size of the issue is less than Rs. 50 Crores. As required, a copy of the Letter of Offer has been submitted to SEBI. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of SEBI" on page 159 of the Letter of Offer

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited: nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the Disclaimer clause of BSE as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of the BSE" on page 159 of the Letter of Offer.

Unless otherwise specified, all capitalised terms used herein shall have the same meaning ascribed to such terms in the Letter of Offer. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY REGISTRAR TO THE ISSUE

LINKIntime

ArihantCapita Arihant Capital Markets Limited Merchant Banking Division SEBI Registration No.: INM000011070 #1011, Solitaire Corporate Park, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093,

Contact Person: Mr. Amol Kshirsagar/ Mr. Satish Kumar P

E-mail: mbd@arihantcapital.com

Place: Mumbai

Date: May 9, 2022

LEAB MANAGER TO THE ISSUE

Link Intime India Private Limited C 101, 1st floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400083, Maharashtra, India. Tel: + 91-22-4918 6200: Fax: +91-22-49186195 Email: makerslab.rights@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Contact Person : Mr. Sumeet Deshpande SEBI Registration Number: INR000004058

Rinku Kholakiya Makers Laboratories Limited Plot No. 54D, Kandivli Industrial Estate, Kandivli (West) Mumbai - 400067

No. of Rights Equity Shares

accepted and allotted against

2,16,062

Rights Equity Shares app

Tel No.: 022-62106052

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

MAKERS

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA

For MAKERS LABORATORIES LIMITED On behalf of the Board of Directors

Rinku Kholakiya

Company Secretary & Compliance Office

Our Company has filed a Letter of Offer with the Securities and Exchange Board of India and Stock Exchange. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com and the website of the Lead Manager at www.arihantcapital.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 14 of the Letter of Offer.

This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States

जाहीर सूचना

राहतील, तरी ही जाहिरात देण्यात यावी ही आपणांस विनंती असे.

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती ललिता रमेश पै यांनी त्यांच्या हयातीत फ्लॅट क्र. १०१. पहिल मजला, राजयोग को-ऑप हौसोलि., जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई -४०००६९, क्षेत्रफळ ६२५ चौ.फू. कार्पेट क्षेत्र, जमीन सर्व्हें क्र. ६७, हिस्सा क्र. २ भाग, ३ भाग व ७ भाग, संबंधित सीटीएस क्र. ५२६, ५२६/१ व २, गाव गुंदवली, ता. अंधेरी, मुंबई उपनग जिल्हा येथे जागेच्या मालक होत्या आणि सदर श्रीमर्त ललिता रमेश पै यांचे उडुपी (डी), कर्नाटक येथे दि २०.१२.२०१४ रोजी निधन झाले, त्यांच्या पच्छात त्यांचे पती श्री. रमेश वासुदेव पै (पती) हे एकमेव कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत, त्यांनी त्यांचे सर्व शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांचे पती थी. रमेश वासदेव पै यांना वारसाहकाने दिले आहेत आणि आत श्री. रमेश वासुदेव पै यांना उपरोक्त फ्लॅट जागेतील स शेअर्स, अधिकार, हक व हित (१) श्री. दिपक मंगलमय सासमल व (२) श्रीमती काकुली दिपक सासमल यां-विक्री व हस्तांतर करण्याची इच्छा आहे आणि सद फ्लॅट सर्व अधिभारापासून मुक्त आहे.

म्हणून जर कोणा व्यक्तीस उपरोक्त सदर फ्लॅट किंव भागावर कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपा खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सचना प्रकाशनापासन १५ दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा चाग व स्थगित केले आहे असे समजले जाईल

दिनांक:१०.०५.२०२२ सतिश यु. मिश्रा (वकील) तळमजला, विजय कुंज कोहौसोलि., जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९

equitas bank

आपला विश्वासू,

For Shree Bhairav Seva Samiti

इकीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पुर्वीची इकीटास फायनान्स लि.)

कॉर्पोरेट कार्यालय: क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ-२, अन्ना सलई, चेन्नई, तामिळनाडू-६०० ००२. ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्ता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **मे. इकीटास स्मॉल फायनान्स बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमदप्रमाणे मागणी सचना वितरित केली होती आणि त्या सचनेनसार सदर सचन प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जेदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **मे. इकीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**कडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पढ़ील व्याज व इतर शुल्क जमा करावे. सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३

कर्जदारांचे/जामिनदारांचे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	ताबा दिनांक	
नाव	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम		
शाखाः अंधेरी	प्लॅटक्र.८, ३रा मजला, एम.एच.क्र.१०१७/३०८, भिवंडी, जि.ठाणे,			
कर्ज क्र.: VLPHANDR0001635	फ्लॅट क्षेत्रफळ ४१.८० चौ.मी. बिल्ट अप क्षेत्र. फ्लॅट बांधकामित जिमन		٥५.٥५.२०२२	
कर्जदारः	सर्वे क्र.४४/२ए मधील प्लॉट, सीटीएस क्र.८८८६, ८८८७ न्यू कानेरी,	रोजी	- 1 1. 1- 1	
१. श्री/श्रीमती व्यंकटेश	कामतघर, भिवंडी, जि.ठाणे आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या	<i>₹.१७,१६,७९७/-</i>		
श्रावणपल्ली	हद्दीतील, भिवंडी आणि नोंदणी उप-विभाग भिवंडी हद्दीतील, जि.ठाणे			
२. श्री/श्रीमती नागेश	आणि निबंधक जिल्हा आणि विभाग ठाणे येथील सर्व भाग व खंड. सदर			
सरनापेल्ली	इमारतीचे चतुसिमा खालीलप्रमाणे -पूर्वेस वा त्या दिशेने, पश्चिमेस वा त्या			
३. श्री/श्रीमती पदम शावनपेल्ली	दिशेने, दक्षिणेस वा त्या दिशेने : अधिकारांची नोंद, उत्तरेस वा त्या दिशेने			
ठिकाण : चेन्नई		प्रापि	धकृत अधिकारी	